



# यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ नाशिक - ४२२ २२२. वेबसाईट : <http://www.ycmou.ac.in>

दूरध्वनी ०२५३-२२३०२२८ फॅक्स :- २२३१२०५

प्रसिद्धीपत्रक वृत्त क्रमांक - १२७

दिनांक : २ मे २०१७

## मुक्त विद्यापीठात महाराष्ट्र दिन साजरा

### यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा झेंडा सातासमुद्रापार - कुलगुरू प्रा. वायुनंदन

**नाशिक :** येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठचे कार्य, शैक्षणिक प्रगती, विद्यार्थ्यांना केलेले ज्ञानदानाचे कर्तव्य आणि अत्यंत कमी मनुष्यबळात विविध शिक्षणक्रमांना प्रवेशित करून सर्वाधिक विद्यार्थ्यांना शिक्षित केल्याने या विद्यापीठाचे काम देशभरातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेत उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापनदिनोत्सव विद्यापीठात सोमवारी साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, वित्त अधिकारी मगन पाटील, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे उपकुलसचिव सुनील बर्वे आदींनी अभिवादन केले. त्यानंतर कुलगुरूंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन पुढे म्हणाले देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान अतिशय उल्लेखनीय आहे. हैद्राबाद येथे नुकत्याच झालेल्या कुलगुरू परिषदेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच मुक्त शिक्षण पद्धतीवर विशेष सत्र होऊन त्यात विशेष चर्चा घडून आली असून या परिषदेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कामकाजाचे कौतुक झाल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने हे विद्यापीठ ज्ञानदानाचे कार्य गेल्या २७ वर्षांपासून यशस्वीपणे करीत आहे. त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी सर्वांच्याच पुढाकाराची गरज असून त्यासाठी कटीबद्ध राहा असे आवाहन करून त्यांनी विद्यापीठ सहकारी आणि कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनीही यावेळी सर्वांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, हे लोकविद्यापीठ असून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याकरिता नवनिर्वाचित कुलगुरू घेत असलेले निर्णय समाजाचा विकास साधण्यासाठी निश्चितच साहाय्यभूत ठरतील. यावेळी विद्यापीठातील विविध विद्याशाखांचे संचालक प्रमुख, शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

**संतोष साबळे**

प्रभारी प्रमुख, जनसंपर्क विभाग

मा. संपादक,

कृपया सदरची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध करावी ही विनंती कळावे,

आपला विश्वासू,

**डॉ. दिनेश भोंडे**

कुलसचिव,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्तविद्यापीठ